

Date : 28<sup>th</sup> June, 2021 Ref. : BSE/25/2021-2022.

To,

Dept. of Corporate Services, Bombay Stock Exchange Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

Company Code: 514300

Company ISIN: INE156C01018

To,

The Listing Department,

National Stock Exchange of India Limited,

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai- 400051. Company Code: PIONEEREMB Company ISIN: INE156C01018

Dear Sir,

Sub. : ADVERTISEMENT OF NOTICE OF 29<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING, WILL BE HELD

ON 19<sup>TH</sup> JULY, 2021.

Pursuant to Section 47 (3) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and MCA circular dated 5<sup>th</sup> May, 2020, copies of Notice of 29<sup>th</sup> Annual General Meeting published in the following Newspapers which is enclosed herewith:

1. Business Standard (English) Edition on Monday, the 28th June, 2021; and

2. Mumbai Lakshdeep (Marathi) Edition on Monday, the 28st June, 2021.

Further, as per Regulation 47 (1), the Company has also disseminated the above published information on the Company's website viz., www.pelhakoba.com

We request you to take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully, For PIONEER EMBROIDERIES LIMITED

AMI THAKKAR Company Secretary and Compliance Officer (Membership No. FCS 9196)

Encl: As Above

## PIONEER EMBROIDERIES LIMITED

Regd. Office: Unit No. 101B. 1st Floor, Abhishek Premises, Plot No. C5-6, Dalia Industrial Estate, Off New Link Road, Andheri (West), Mumbai -400058. Website: www.pelhakoba.com, E-mail:mumbai@pelhakoba.com

Corporate Office: Unit No 21 to 25, 2nd Floor, Orient House, 3A Udyog Nagar, Off S.V. Road, Goregaon (West), Mumbai – 400 062. Maharashtra (India), Tel: +91-22-4223 2323 Fax: +91-22- 4223 2313.

CIN: L17291MH1991PLC063752

#### Malad Priti Apartment Co-op. Housing Society Lld.

199, Khandwala Lane, Malad (East), Mumbai- 400 097

#### NOTICE

Shri. Pravin Ratilal Dave, a member of Malad Priti Apartments Cooperative Housing Society Limited, having address at 199, Khandwala Lane, Malad (East), Mumbai- 400097 and holding Shop no. 9 in the building of the Society died on 01/04/2020, by making nominations in favor of his wife 1) Dr. (Mrs.) Leela Pravin Dave and son 2) Dr. Vivek Pravin Dave.

The Society hereby invites claims or objetions from the heir or heirs or other claimants/objector/s to the transfer of the said shares and inte of the deceased member in the capital/property of the said society to Dr. (Mrs.) Leela Pravin Dave and Dr. Vivek Pravin Dave within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents & other proofs in support of his /her/their claims/objections for transfer of shares & interest of the deceased member in the capital/property of the said shares & interest of the deceased member in the capital/property of the said society. If no claims /objections are received within the period above the society shall be free to deal with the shares & interest of the deceased member in the capital/property of the said society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any received by the Society for transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the said society shall be dealt with in the manner provide under the bye-laws of the Society. A Copy of the registered bye-laws of the Society is available for inspection in the office of the society with the Secretary of the society, from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Mumbai Date: 28.06.2021

For & on behalf of For Malad Prity Apartments Co-op Housing Society Ltd Soc/Jt Sec./Chairman/Treasurer

# Navi Mumbai Municipal Corporation

City Engineering Department

Tender Notice No. NMMC/ CE / 74 /2021-22 Name of work :- Installation of new fire fighting sysem for MCH Belapur, karave UHP, Sector - 48 Seawood UHP, Sector - 2 UHP.

Estimated Cost (Rs.):- 45,07,678/

Tender booklets will be available on e-tendering computer system at <a href="https://nmmc.etendrs.in">https://nmmc.etendrs.in</a> and at www.nmmc.gov.in website of NMMC on dt.28/06/2021. The tender is to be submitted online at https://nmmc.etendrs.in For any technicaldifficulties in the e-tendering process, please contact the help desk number given on this website.

The right to accept or reject any tender is reserved by the Hon'ble Commissioner of Navi Mumbai Municipal Corporation

City Engineer

NMMC PR Adv no./345/2021 Navi Mumbai Municipal Corporation

### **BANSWARA SYNTEX LIMITED**

CIN: L24302RJ1976PLC001684

Read.Office: Industrial Area, Dahod Road, P.B. No. 21 Banswara (Raj.)-327001 **Ph**: +91 2962 240690, 257679-681, Fax: (02962) 240692 Website: www.banswarasyntex.com Email Id: hpkharwal@banswarasyntex.com

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities of the Company have been lost/misplaced and the holder(s) of the said securities have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without

Name of the	Kind of Securities	Folio	No. of	Distinctive
Holders	And Face Value	No.	Securities	Numbers
	Equity Shares and Rs.10/- face value	0003283	50 Shares	4116264- 4116313

Banswara Syntex Ltd. Place : Banswara H.P. Kharwal Company Secretary

**EMD Amount** 

E-mail Id /



Nashik Zonal Office: Plot No. G 1, Trimbakeshwar Road, Satpur Industrial Area, Satpur, Nashik-422007, Maharashtra

#### E-Auction and 15 Days Sale Notice of Immovable Assets Charged to the Bank on 15/07/2021, Between 12.00 PM To 3.00 PM (IST)

E-auction Sale notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 6(2)(f) and 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the Symbolic / physical possession of which has been taken by the Authorized Officer of Bank of India (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis on the below mentioned date for recovery of the sum due to the secured creditor from the Borrower(s) and Guarantor(s) as mentioned below.

S.	Name of Branch and Name, Address of Borrowers / Guarantors and Outstanding Amount	Brief Description of Property	Price  EMD (Rs. in lakhs)	Date of Demand Notice  Date & type of Possession	to be paid in favour of / A/c No. / IFSC Code, etc.	E-mail Id / Contact No. of Authorised Officer
1	Branch: Anand Dham A/c:- Mr. Jotiba Dhondiba Patil, Mrs. Priyanka Jotiba Patil Address: C/O Kalawati Kulkarni, Renuka Nagar, Kedgaon, Tal. & Dist. Ahmednagar 414005 (Amount outstanding Rs. 15.20 lakhs + future interest, legal expenses & cost and other charges etc. from 28/11/2019)	Flat No. 302, 3rd Floor, Atharva Classic Apartment S. No. 499/1A, Plot No. 16, Shahunagar, Kedgaon, Tal. & Dist. Ahmednagar 414005. Area: - 35.75 Sq mtr. Boundary:-North – Duct & Stair Case, South – Flat No.303, East – Open to sky, West – Staircase Lobby	16.00 1.60	09/12/2019 24/02/2020 (Symbolic)	Bank Of India Anand Dham Branch A/C No. 066690200000033 IFSC: BKID0000666	AnandDham.Pune @ bankofindia.co.in 0241-2322029
2	Branch: Shirdi A/c:-Mr. Sham Kumar Jalim Ram Address: At Po 4025, Thater Road, Tal. Yeola, Dist. Nasik - 423401 (Amount outstanding Rs. 10.31 lakhs + future interest, legal expenses & cost and other charges etc. from 31/12/2017)	Flat No. 301, Second Floor, Sai Chintan Project, Sai Aarya Building A, Survey No. 2/A/9/5, Plot No. 5, Nighoj, Tal. Rahata, Dist. Ahmednagar 423401. Area: - 66.26 Sq mtr. <b>Boundary :- North</b> – Duct & stair case, <b>South-</b> Flat No. B 304 & Duct, <b>East-</b> Side Margin, <b>West-</b> Passage & Duct	16.82 1.68	30/01/2018 09/03/2021 (Physical)	Bank Of India Shirdi Branch A/c no: 066790200000033 IFSC: BKID0000667	Shirdi.Pune@ bankofindia.co.in 02423-257371
3	Branch: Satpur Industrial Estate A/c:-Mrs. Kirti Ambadas Patil Address: F 702, Rushiraj Harmony, Near G.P.Road, Jadhav Nagar, Nasik - 422012. (Amount outstanding Rs. 6.41 lakhs + future interest, legal expenses & cost and other charges etc. from 31/07/2018)	Row House No.05, Shiv Bhakti Row House, S. No. 50/2, Panchak Shiwar, Opp. Rajrajeshwari Mangal Karyalay, Jail Road, Nashik Road, Nashik -422101. Area; -75.46 Sq mtr.  Boundary: North — Mahanagarpalika, Southcolony Road, East-Row House No.06, West-Row House No.04	20.49	28/09/2018 04/01/2020 (Symbolic)	Bank Of India Satpur Industrial Estate Branch A/c no: 080790200000033 IFSC: BKID0000807	SatpurIE.Pune@ bankofindia.co.in 0253-2350592
4	Branch: Satpur Industrial Estate A/c:-Mrs. Mangala Yuvraj Jagale, Mr. Yuvraj Pandurang Jagale Address: At Post Jakhori, Tal. Nasik, Dist. Nasik-422102 (Amount outstanding Rs. 18.99 lakhs + future interest, legal expenses & cost and other charges etc. from 29/01/2020)	Flat No305, Third Floor (as per Plan – Second Floor) Vitthal Residency Building, A-Wing, S.No190/2B/2, Deolali Shiwar, Samangaon Road, Near Sinnar Phata, Nashik Road, Nashik-422101. Area: -78.06 Sq mtr. <b>Boundary</b> :- <b>North</b> – Flat No.304, <b>South-</b> Marginal Space, <b>East-</b> Marginal Space, <b>West-</b> Passage & Lift, Staircase	21.90	05/02/2020 19/11/2020 (Symbolic)	Bank Of India Satpur Industrial Estate Branch A/c no: 080790200000033 IFSC: BKID0000807	SatpurIE.Pune@ bankofindia.co.in 0253-2350592
5	Branch: Satpur Industrial Estate A/c:-Mr. Anil Bansilal Jain, Mrs. Surekha Anil Jain Address: Flat No. C 9, S. No.7444/A/2/1+2/1, Final Plot No.530., Anmol Nayantara Estate, Residencial Apartment, Untwadi Road, Nashik 422008 (Amount outstanding Rs.74.08 lakhs + future interest, legal expenses & cost and other charges etc. from 31/07/2019)	Flat No. C 9, S. No.7444/A/2/1+2/1, Final Plot No.530., Anmol Nayantara Estate, Residencial Apartment, Untwadi Road, Nashik 422008	81.13 8.12	09/12/2019 12/03/2020 (Symbolic)	Bank Of India Satpur Industrial Estate Branch A/c no: 080790200000033 IFSC: BKID0000807	SatpurIE.Pune@ bankofindia.co.in 0253-2350592
6	Branch: Shivaji Udyan A/c:- Mr. Mayur Sitaram Kasar Address: Flat No.201, 2nd floor, Vitthal Residency, A Wing, S.No.190/2B/2, Deolali Shiwar, Near Sinnar Phata, Samangaon Road, Tal./Dist. Nashik (Amount outstanding Rs.18.04 lakhs + future interest, legal expenses & cost and other charges etc. from 31/10/2019)	Flat No.201, 2nd Floor, Vitthal Residency, A Wing, S.No.190/2B/2, Deolali Shiwar, Near Sinnar Phata, Samangaon Road, Tal./Dist. Nashik	19.38 1.93	06/11/2019 19/11/2020 (Symbolic)	Bank Of India Shivaji Udyan Branch A/c no: 08069020000033 IFSC: BKID0000806	Shivajiudyan.Pune @ bankofindia.co.in 0253-2574317
7	Branch: Shivaji Udyan A/c:- Mrs. Madhuri Nitin Kokane & Mr. Nitin Dadasaheb Kokane Address: Flat No.03, Plot No.147, S.No. 902, Chetana Residency Appartment, Chetana Nagar, Nashik (Amount outstanding Rs.12.64 lakhs + future interest, legal expenses & cost and other charges etc. from 30/11/2019)	Flat No.03, Plot No.147, S. No. 902, Chetana Residency Appartment, Chetana Nagar, Nashik	22.75 2.27	19/12/2019 19/11/2020 (Symbolic)	Bank Of India Shivaji Udyan Branch A/c no: 08069020000033 IFSC: BKID0000806	Shivajiudyan.Pune @ bankofindia.co.in 0253-2574317
8	Branch: Satpur Industrial Estate A/c:- Mrs. Pallavi Hemant Bakare & Mr. Hemant Madhukar Bakare Address: B 211, Deep Jyoti Apartment, Ganesh Nagar, Pethe Nagar Corner, Mumbai Agra Road, Nashik 422009 (Amount outstanding Rs.18.95 lakhs + future interest, legal expenses & cost and other charges etc. from 30/09/2016)	Flat No. 07, 1st Floor, P No. 4, In Sr. No.547/5/4and 547/5/1 TSP NO-II in Apartment Silver Height , Opposite Sandip Hotel, Gurudwara Road, Village Vadadha, Tal. and Dist. Nashik.  Area: - 65.68 Sq mtr. <b>Boundary:-North-</b> Stair case, <b>South-</b> By Flat No.08, <b>East-</b> By Flat No.05, <b>West-</b> Marginal Space	19.54 1.95	15/10/2016 15/02/2017 (Symbolic)	Bank Of India Satpur Industrial Estate Branch A/c no: 080790200000033 IFSC: BKID0000807	SatpurlE.Pune@ bankofindia.co.in 0253-2350592
9	Branch: Shrirampur A/c:- M/S Sarthak Beer and Wine Shopee. Prop. Mr. Babasaheb Haribhau Labade Address: A/P. Bhairavnath Nagar, Taluka Shrirampur, Dist Ahmednagar 413709 (Amount outstanding Rs.16.14 lakhs + future interest, legal expenses & cost and other charges etc. from 31/12/2019)	S. No. 74/15/1, Old S. No.218/8, P House No.628 and 489, Bhairavnath Nagar, Taluka Shrirampur, Dist. Ahmednagar, NA Plot having area 300 sq.mtr. Residency Area 1440 Sq.ft. and business Shop area 450 Sq.ft. belong to Shri. Babasaheb Haribhau Labade, sale deed of all described property.	<u>26.35</u> <u>2.63</u>	16/08/2017 14/10/2017 (Symbolic)	Bank Of India Shrirampur Branch A/c no: 066990200000033 IFSC: BKID0000669	Shrirampur.Pune @ bankofindia.co.in 02422-222145

Terms & Conditions: (1) E-Auction is being held on AS IS WHERE IS. AS IS WHAT IT IS, WHATEVER IS THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS with all the known and not known encumberances and the Bank is not responsible for title, condition or any other fact affecting the asset. The details shown above are as per records available with the Bank. The auction bidder should satisfy himself about actual measuring and position of assets. The actual measures and position of asset may differ and authorized officer may not be held responsible for that. Auction sale / bidding would be only through "Online Electronic Bidding" process through the website https://www.mstcecommerce.com (2) EMD Amount be directly paid to MSTC vide generated challan, EMD E wallet should reflect the EMD Amount before start of E-Auctrion process in order to participate in bidding. (3) Date and time of Auction on 15/07/2021 between 12.00 PM to 3.00 PM.(IST). Unlimited extension of 10 Minutes each. (4) Auction would commence at Reserve Price, as mentioned above. Bidders shall improve their offers in multiples of Rs. 10,000/- (5) The intending bidders should hold a valid e-mail ID and register their names at portal https://www.mstcecommerce.com and get their User ID and password free of cost from MSTC whereupon they would be allowed to participate in online e-auction. (6) Prospective bidders may avail online training on E-Auction from MSTC Contact Persons Mr. Argha Sengupta(M) +91 9231690249 (e-mail) argha@mstcindia.co.in, Mr. Rakesh Ranjan on (M) +91 9911700233 (e-mail) rranjan@mstcindia.co.in. (7) Earnest Money Deposit (EMD) 10% of reserve price shall be payable through RTGS/NEFT/Fund Transfer to credit the same to MSTC vide generated challan. (8) The BID Forms should be uploaded online along with acceptance of terms and conditions of this notice and EMD remittance details (UTR No.), the copy of PAN card issued by Income Tax Department and bidders identity proof and proof of residence such as copy of the passport, election commission card, ration card, driving license etc. on or before last date of submission. (9) EMD amount shall be adjusted in case of the highest / successful bidder, otherwise refunded to E wallet on of finalization of sale. The EMD shall not carry any interest. (10) Interested parties can inspect the assets at site tentatively on 09/07/2021 between 11.00 AM to 4.00 PM. For inspection of assets please contact Respective Branch. (11) The highest / successful bidder shall have to deposit 25% of the sale price, adjusting the EMD already paid, immediately/latest by the next working day to concerned branch mentioned against the property of the acceptance of the bid price by the officer and the balance 75% of the sale price to be deposited on or before 15th day of the sale or within such an extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorised Officer. In case of default in payment by the successful bidder, the amount already deposited by the bidder shall be liable be forfeited and assets shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim right in respect of asset/amount. (12) The highest bidder shall be declared to be the successful bidder / purchaser of the assets mentioned herein provided otherwise he is legally qualified to bid. (13) Nothing in this notice constitutes or will be deemed to constitute any commitment or representation on the part of the Bank to sell the above asset/s. Bank / Authorized Officer reserves the right to cancel the sale for any reason it may deem fit or even without assigning any reason and such cancellation shall not be called in question by the bidders. (14) The purchaser shall bear the applicable stamp duties/additional stamp duty / transfer charges, fee etc. and also all the statutory / non statutory dues, taxes, assessment charges, fees etc. owing to anybody. (15) The intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of the asset/s put on auction and claims / rights / dues / effecting the asset, before submitting bid. The asset is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to bank. The authorized officer / Secured creditor shall not be responsible in any way for any third party claims / right / dues. (16) Payment of sale consideration by the successful bidder to the bank will be subject to TDS under Section 194-1A of Income Tax Act 1961 and TDS is to be made by the successful bidder only at the time of deposit of remaining 75% of the bid amount (If not applicable then please delete it). (17) Any dispute/ differences arising out of sale of the asset offered for sale shall be subjects to the exclusive jurisdiction of the Courts/ Tribunals at Nashik only. (18) Bidders should visit https://ibapi.in and http://www.mstcauctions.com for registration and bidding guidelines. (19) In the event of inconsistency or discrepancy between English version and Marathi version of the notice the English version shall prevail.

# STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER RULE 6(2)(f) and 9(1) OF THE SARFAESI ACT, 2002

The borrower / guarantors/ mortgagors are hereby notified to pay the sum as mentioned above along with interest, other charges and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the asset will be auctioned / sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

Special Instruction / Caution

Bidding in the last minutes / seconds should be avoided by the bidders in their own interest. Neither Bank of India nor the Service provider will be responsible for any lapses / failure (Internet failure, Power failure, etc.) on the part of the vendor, in such cases. In order to ward off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements / alternatives such as back-up power supply and whatever else required so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully.

Date: 28/06/2021 Authorised Officer, Bank of India Place : Nashik

#### **DHANLAXMI COTEX LIMITED**

CIN: L51100MH1987PLC042280

Regd. Off: 285, 2nd Floor, Jhawar House, Princess Street, Mumbai - 400002 PHONE: 022-4976 4268 | Website: www.dcl.net.in E-mail: dcotex1987@gmail.com / accounts@dcl.net.in

Extract of Annual Audited Financial Results for the quarter and year ended

BSE Code: 512485 31st March 2021 (Rs. In Lakh					
	Quarter	Year to date	Corrosponding	Corresponding	
Particulars	Ended	ended	3 months	year ended	
	31st March	31st March	ended 31st	on 31st	
	2021	2021	March 2020	March 2020	
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
Total income from operations & other revenue	361.57	692.60	448.71	988.44	
Net Profit / (Loss)					
(before tax and/or extraordinary items)	40.70	45.14	-28.16	364.62	
Net Profit / (Loss) for the period before tax					
(after Extraordinary items)	43.27	27.84	-63.89	328.88	
Net Profit/ (Loss) after tax					
(after extraordinary items)	42.94	27.84	-63.89	328.88	
Total Comprehensive income for the period					
[comprising profit/(loss) for the period					
(after tax) and other comprehensive income					
(after tax) ]	240.65	1354.26	-940.62	-1379.50	
Equity Share Capital	487.14	487.14	487.14	487.14	
Reserves (excluding Revaluation Reserve as					
shown in the Balance Sheet of previous year)	0.00	3098.47	0.00	1744.20	
Earnings Per Share (of 10/- each)					
(for continuing and discontinued operations)					
Basic :	0.88	0.57	-1.93	0.75	
Diluted:	0.88	0.57	-1.93	0.75	
Mater					

The above Standalone Audited financial results for the quarter and year ended 31.03.2021 have been reviewed by Auditors, Audit Committee in their meeting held on 26th June, 2021 and have been approved by the Board of Directors in their meeting held on 26th June, 2021.

The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and on the Company's website(www.dcl.net.in). For Dhanlaxmi Cotex Limited

Mahesh S. Jhawar (Whole Time Director) DIN: 00002908



Place : Mumbai.

Date: 26.06.2021

# PIONEER EMBROIDERIES LIMITED

... a stitch ahead of time CIN NO. L17291MH1991PLC063752

Regd. Office: Unit 101B, 1st Floor, Abhishek Premises, Plot No. C5-6 Dalia Industrial Estate. Off. New Link Road, Andheri (West), Mumbai – 400058. Tel: 022-42232323 Fax: 022-42232313 Email : mumbai@pelhakoba.com

# NOTICE

NOTICE is hereby given that 29th ANNUAL GENERAL MEETING of the Shareholders of PIONEER EMBROIDERIES LIMITED will be held on Monday, July 19, 2021 at 10.00 A.M. through Video conferencing(VC) or Other Audio Video Mode (OAVM) to transact the business as detailed in the Notice which has been sent along with the Annual Report for the year ended March 31, 2021 to the Members of the Company through electronic mode whose e-mail ID is registered with the Depositories or R &TA.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its llar No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020, Circular No. 17 dated April 13, 2020 and Circular No. 2 dated January 13, 2021 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of Annual General Meeting through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure ulations, 2015, the Annual General Meeting of the Members of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the Annual General Meeting along with the Annual Report for the financial year 2020-21 has been sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020. Members may note that the Notice of Annual General Meeting and Annual Report for the financial year 2020-21 will also be available on the Company's website www.pelhakoba.com; websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively. Members can attend and participate in the Annual General Meeting through VC/QAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum der Section 103 of the Companies Act. 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the Annual General Meeting. Additionally, the Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the Annual General Meeting

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share

Transfer Agent "RTA"/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email In case the shareholder has not registered his/her/their email address with the Companylits RTA/Depositories or not updated the Bank Account mandate for receipt of dividend, the following

instructions to be followed: i) Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Ltd., www.linkintime.co.in under Investor Services > Email/Bank detail Registration - fill in the details, upload the required documents

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP. In case the members who are holding shares in physical form or who have not registered their email with the company can also cast their vote through remote e-voting or through the evoting system during the meeting by registering their email id or can follow the detailed procedure for remote evoting/e-voting which is provided in the Notice of the Annual General Meeting.

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books shall remain closed from Saturday, 10" July, 2021 to Monday,

19" July, 2021 (both days inclusive) for the purpose of 29" Annual General Meeting. E-voting: Pursuant to the provisions of Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, the Company is providing its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the 29" Annual General Meeting ('meeting') of the Company. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ('remote evoting'). The Company has engaged the services of Link Intime India Private Limited (LINK INTIME) as the Agency to provide e-voting facility.

letails of e-voting Schedule are as under:

 The cut-off date for the purpose of remote e-voting: Monday, 12" July, 2021
 Date and time of commencement of remote e-voting: Friday, 16" July, 2021 from 09:00 a.m. (IST) 3. Date and time of end of remote-e-voting: Sunday, 18th July, 2021 at 5:00 p.m. (IST).

Aperson who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting and holds shares as on the cut-off date i.e. Monday, 12<sup>h</sup> July, 2021 may obtain the User ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in or mumbai@pelhakoba.com. If you are holding shares in demat form and had registered on to e-Voting system of LIIPL https://instavote.linkintime.co.in, and/or voted on an earlier voting of any company then you can use

your existing password to login. Attention is invited to all the shareholders that:

remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Sunday, 18th July, 2021;

 a Member may participate in the General Meeting even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote again; and Members as on cut-off date i.e. Monday, 12<sup>6</sup> July, 2021 shall only be entitled for availing the remote

e-voting facility as per the procedure given in the Notes to the Notice of the 29th AGM or, as the case may be, in the General Meeting in respect of the business mentioned in the said Notice. Members are requested to contact their respective Depository Participant (DP), in case of shares held in Demat mode, or R&TA, M/s. Link Intime India Private Limited and in case of shares held in

physical mode, for registering/validating/updating their e-mail IDs so as to receive all the communication sent by the Company to its shareholders, electronically.

The Board of Directors has appointed Mr. Sanjay Dholakia (FCS:2655 and CP:1798), Practicing Company Secretary, as Scrutinizer to Scrutinize the e-voting process in a fair and transparer manner. Attention is also invited to the Notice of the 29" AGM, giving instructions on how the business

of the Meeting is to be transacted through electronic voting system.

In case of any queries or issues regarding e-voting or dividend payment, the member may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or mumbai@pelhakoba.com or Call us: Tel : 022-49186000 or may contact-Company Secretary and Compliance Officer, Pioneer Embroideries Limited, Unit 101B, 1st Floor, Abhishek Premises, Plot

No.C5-6 Dalia Industrial Estate, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai - 400058 By order of the Board of Director Place: Mumbai

Date: 28th June, 2021

AMI THAKKAR (Membership No. FCS 9196)

hakoba silkolite

जाहीर सूचना

चेंबूर, मुंबई-४०००७४ यांनी एम.सी.चे खालील सदस्

नियुक्त केले आहेत. निवड झालेल्या व्यवस्थापकीय समिती

। इस्यांची यादी व सदर सदस्यांचे अनुमती पत्र सहाय्यः

धर्मादाय आयुक्त, वरळी यांच्या कार्यालयात दिनांक

५.०६.२०२१ रोजी पाठविले आहे. १) राजेश पी. सहेतीया

(अध्यक्ष), २) दिव्या बजाज (उपाध्यक्ष), ३) मानता प्रसा

स्वार (सचिव), ४) लक्ष्मण कनाल (संयुक्त सचिव), '

प्रताप एन. मिश्रा (खजिनदार), ६) मुनिराज यादव, ७ मनोहर जैस्वार, ८) किरण कनाल, ९) मोती वाधवार्न

१०) नंद फेरवानी, ११) संजय धिंगरा हे व्यवस्थापकी

किंवा भागावर विक्री, हस्तांतर, भाडेपट्टा, न्यास, कायदेशीर

हक, ताबा, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव

अध्यक्षांकडे आजच्या तारखेपासन १५ दिवसांत कळवावे अन्यथा असे सर्व दावा त्याग केले आहेत असे समज

श्री. राजेश सहेतीया

हरे कृष्णा एड. सोसावटीकरिता

नोटीस

या नोटिसीद्रारे तमाम लोकांना कळविण्यात येते की.

राणुशेठ एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित),

अंतिम भूखंड क्र. १००२, नगररचना ४, माहीम

विभाग, खेडगल्ली, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई-४०००२५

या संस्थेचा नोंदणी क्र. M.U.M./S.R.A./HSG/(TC)/

11111/2006 हा असून संस्थेत खालील दिलेल्या

विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदांच्या

|नावे निवासी गाळा असून त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या

खालील वारसांनी त्यांच्या नावे निवासी गाळा हस्तांतरीत

करणे व संस्थाचे सभासद करुन घेण्याकरिता संस्थेकडे

लेखी अर्ज केलेले आहेत. संस्थेच्या मयत सभासदांची

महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० नियम १९६१

व उपविधीतील तरतुदीनुसार संस्थाकडे वारस नोंद

केलेली नाही. अर्ज केलेल्या खालील वारसदाराव्यतिरिक्त

इतर कोणीही मळ मयत सभासदाचे वारसदार असल्यास

किंवा अर्जातील वारसदारांबाबत इतर कायदेशीर

सहवारसदारांची काही हरकत असल्यास अशा वारसदारांनी

तसेच सदर निवासी गाळ्यावर कोणत्यांही प्रकारच्या

बँका, वित्त संस्था किंवा कोणाही व्यक्तीचा कोणत्याही

प्रकारचा कायेदशीर बोजा असल्यास अशा व्यक्ती

किंवा संस्थानी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून

१ ५ दिवसांच्या आत राणशेठ एस.आर.ए. सहकारी

गहनिर्माण संस्था (मर्यादित) चे अध्यक्ष, सचिव यांच्याशी

पर्वसचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मळ कागदपत्र

व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सायं. ७ ते ९ या

वेळेत संपर्क साधावा. विहीत मुदतीत कोणाचेही कोणत्याही

प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणन

अर्ज केलेले अर्जदाराचे त्या मयत सभासदाच्या निवासी

गाळ्याचे कायदेशीर वारसदार आहेत, असे समजून

संस्था अशा अर्जदार व्यक्तींच्या नावे त्या मयत सभासदाचे

भाग व संस्थेतील निवासी गाळा हस्तांतरीत करेल व

कायदेशीर कारवाईकरिता संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे

शिफारस करेल. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे

अर्ज कार्यकारी मंडळ विचारात घेणार नाही किंवा कोणत्याही

प्रकारची कायदेशीर नुकसानभरपाई भरण्याची जबाबदारी

मयत सभासद निवासी गाळाधारक व त्यांच्या

अर्जदार वारसांची सूची

अ.क्र.-१, गाळा नं.-४१०/१, मयत सभासदाचे।

नाव - नंदा अनंत मयेकर, अर्जदार व्यक्तीचे नाव - सलिल

सचिव/अध्यक्ष

राणूशेठ एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित)

स्थळ: मुंबई दिनांक: २८.०६.२०२१

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL concerned that my clients (1) MR. BHARAT

KANJI SHETHIA (2) MRS. VARSHA MURGESH SHAH D/O. KANJI SHAMJI SETHIA (3) MRS. CHETNA BHARAT

GANGAR DO KANJI SHAMJI SETHIA

SHAMJI SHETHIA for the Office No. 205

First Floor, A-Wing, in Shanti Shopping Centre Premises Co-operative Society Ltd., situated at Opp. Railway Station, Mira Road (E), Dist:

trust, maintenance, easement, tenancy in

perpetuity or any civil or criminal litigations or recovery proceedings should intimate in writing to me within 14 days from the date of

Publication, hereof with proof thereof against

accountable receipt or by registered A/D post, failing which the claim or claims, if any of such

person/s will be considered to have been

Adv. Akta M. Parikh

Shop No. 22, 1st Floor.

Crystal Plaza, Station Road

Mira Road (E), Dist: Thane - 401107

aived and/or abandoned. Place: Mira Road (E), Thane.

Date: 28-06-2021

ane - 401107 (hereinafter known as the

कार्यकारी मंडळाची असणार नाही.

अनंत मयेकर, नाते - मुलगा.

ठिकाण: मुंबई

, सल्यास त्यांनी सोसायटीच्या नोंदणीकृत कार्यालया

मेतीचे सदस्य आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर सोसायट



पोलिसांसमोर बालगन्हेगारांचा गन्हे रोखण्याचे

आव्हान नागपूर, दि. २७, (प्रतिनिधी) : कितीही मोठे गुन्हेगार असले तरी पोलिसांच्या दराऱ्यापुढे ते गळपटतात. पोलिसांचा 'पट्टा' दिसताच त्यांची आतल्याआत चाळण होते. एका दणक्यात

बलदंड गुंडालाही लोळविण्याची ताकद पोलिसी बाहूत आहे. असे असले तरी हे सामर्थ्यशाली पोलिस दल 'छोट्यां'मुळे चिंतेत आहे. बालगुन्हेगारी कमालीची वाढते आहे. दोनच वर्षांत झालेली १८७ बालगुन्हेगारांची वाढ हे गांभीर्य अधिक गडद करत आहे. उपराजधानीतील कुख्यात गुंड कारागृहाची हवा खात असताना शहरात बालगुन्हेगारांनी धुडगूस घातला आहे. प्रत्येक तिसऱ्या गुन्ह्यांत बालगुन्हेगारांचा समावेश असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. अल्पवयीन असल्याने गुन्हेगार त्याचा फायदा घेतात. यावर अंकुश घालायचा

कसा, असा

प्रश्न पोलिसांपुढे

आहे. झटपट पैसे

मिळविण्याचा नाद

व्यसन, नको त्या

गोष्टीची चटक,

सभोवतालचे

वातावरण व

नसल्याने मुले

शिक्षणाची आवड

राबविण्यात आला

नाही, हे वास्तव

बालगुन्हेगारांची

होण्याऐवजी ती

आहे. त्यामुळे

संख्या कमी

वाढली.

गुन्हेगारीकडे FURTHÉR MR. KANJI SHAMJI SHETHIA वळत असल्याचे Office, having being Purchased from (1) MR. REHMAN VIRANI (2) MR. AMIN KALYANI (3) तज्ज्ञ सांगतात MR. KISHOR SHARMA, by way of Agreement dated 26/08/2010 and the same गेल्या पाच वर्षांत was registered at Thane under document No NN10-09723-2010 dated 26/08/20 But the deceased MR. KANJI SHAMJI ही स्थिती भयावह SHETHIA had expired on dated 27/04/2021 at Shree Paramhans Hospital, Bhayander (E) having death Registration No. D-2021: 27-झाली आहे. 90147-002379 dated 04/05/2021, leaving behind his wife i.e. MRS. SHANTABEN KANJI SHETHIA who is expired on dated २०१८मध्ये बालगुन्हेगारांची 22/03/2008 at Mira Road, having death Registration No. 701 dated 28/03/2008 and his Son i.e. MR. BHARAT KANJI SHETHIA संख्या ३७५ होती. आता ती ५६२वर and his Two Married Daughters i.e. (1) MRS. VARSHA MURGESH ŠHAH (2) MRS. पोहोचली आहे. CHETNA BHARAT GANGAR as his only विधिसंघर्षग्रस्त legal heirs and representatives on cordance with the law of succession unde बालकांना which he was governed at the time of his मुख्य प्रवाहात THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority appointed under आणण्यासाठी the Maharashtra Stamps Act. 1958, having २०१८मध्ये objection against the Legality of (1) MR. BHARAT KANJI SHETHIA (2) MRS. VARSHA MURGESH SHAH D/O. KANJI 'केअर' SHAMJI SETHIA (3) MRS. CHETNA BHARAT GANGAR D/O. KANJI SHAMJI हा उपक्रम राबविण्यात SETHIA being the claimant to be the Surviving egal heirs and representatives of MR. KANJI आला. मात्र, SHAMJI SHETHIA of the said Office, in any nner howsoever and whatsoever by way of तो प्रभावीपणे Gift, occupancy right, inheritance, mortgage, transfer, sale, gift, lease, license, lien, charge,

येथे सूचना देण्यात येत आहे की, हरे कृष्णा एड. सोसायर्ट मुंबर्ड लक्षदीप (नोंदणी क्र.एफ-९०६०) सोसायटी रेग्युलेशन्स ॲक्ट १८६ व बी.पी.टी. ॲक्ट १९५० अंतर्गत नोंदणीकृत, कार्यालय मृंबई । लक्षदीप बर कॉलनी, इमारत क्र.६ च्या मागे, खोली क्र.१८३

जाहीर सूचना

श्रीमती मंजुळा हरदुखलाल श्रेठ या पलॅट क्र.डी/७०२, ७वा मजला, पुनम विहार इंद्रप्रस्थ डी, ई ऑण्ड एफ ौसोलि., अय्यप्पा मंदिराच्या मागे, मिरा रोड, जिल्हा ठाणे-४०११०७ या सोसायटीच्या शेअर्ससह ५०% अविभाजीत अधिकार, हक व हिताचे धारक सदस्या आहेत यांचे २०.१२.२०१३ रोजी निधन झाले.

स्वर्गीय श्रीमती मंजुळा हरसुखलाल शेठ यांचे सर्व मुल कायदेशीर वारसदार श्री. अमित एच. शेठ, श्री. अनिश एच. गठ्यात वाराचा प्वाः आनता प्याः सठा, जाः आनता प्याः गठ, श्री. नरेश एच. शेठ व श्री. दीपक एच. शेठ आहेत. गी. अनिश एच. शेठ, श्री. नरेश एच. शेठ व श्री. दीपक च. शेठ यांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे शेअर्स श्री. अमित एच. शठ याना सदर फ्लटमधाल त्याच राजक्त जा. जानक एच. शेठ याच्या नावे मुक्त केले आहेत जे यापुर्वीच उपरोक्त सदर फ्लॅटमधील सोसायटीचे शेअर्स्सह ५०% अविभाजीत धिकार, हक व हिताचे धारक आहेत.

मी. ॲड. रजत के. सिंग आणि सोसायटीच्या वतीने ये<sup>र</sup> , मयत सदस्याचे सदर फ्लॅटमधील अधिकार, हक व हित नांनरणास कायदेशीर वारसदार किंवा इतर दावेदार ाक्षेपकर्ता यांच्याकडून दावा किंवा आक्षेप मयत सदस्याच 0% अविभाजीत अधिकार, हक व हित हस्तांतरणास त्यांचे ावा/आक्षेप पृष्ठचथ दस्तावेज व<sub>ु</sub>इतर पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचना प्रकाशनापासून **१५ दिवसांत** मागवित आहेत. वर विहित कालावधीत खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटीचे उप-विधीअंतर्गत तरतृदीप्रमाणे मयत सदस्याचे अधिकार, हक व हिल् तांतरणास सोसायटी मुक्त असेल

सही/- ऑड. रजत के. सिंग बी/३६, डिवाईन शेरेटॉन प्लाझा, जैन मंदिराजवळ, भाईंदर (पर्व), जि. ठाणे-४०११० सिषव, पुनन विहार इंद्रप्रस्थ डी, ई ऑण्ड एफ कोहीसोलि., अय्यप्पा मंदिराच्या मागे, मिरा रोड, जिल्हा ठाणे-४०११०७. ठिकाण: मुंबई दिनांक:२८.०६.२०२१

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला ८३ डॉ. ॲनीं बेझट रोड, वरळी,

मुंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमाक : सधआ-१० / ९८१ / २०२१ सार्वजनिक न्यासाचे नावः GULSHAN E MUJADDID E ALFE SANI FOUNDATION .बाबत.

ABDUL ALIM KAREEMULLAH KHAN ..अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत च्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यानी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १४/०६/२०२१ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग, मुंबई

नमुना क्र ७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयक्त भवन, २ रा मजला ८३ डॉ. ॲनीं बेझट रोड, वरळी,

मुंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : ACC / X / 878 / 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव : Radiance Education And Sports Trust ...बाबत. Ameya Deepak Naik ...अर्जदार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई** विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. १०,०००/-(अक्षरी रूपये दहा हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील ग्त्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही तसेच मदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सागावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त नहाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक २५/०६/२०२१ रोजी दिली.

अधीक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, शिक्का बृहन्मुबई विभाग, मुबई

च्या वतीने व करित

श्रीयाम पाँवर अँण्ड स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: कार्यालय क्र.१०३. १ला मजला, प्लॉट क्र.२११, दालामल टॉवर फ्री प्रे

जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. द्रा:+९१-२२-२२८८६२६७/२२०२५०९८

ई—मेल:rajkumar\_bhawsar@nationaltmt.com, सीआयएन:यु४५२००एमएच१९९५पीएलसी०९०८०७

hreevam फॅक्स:+९१-२२-२२०२५०८४, वेबसाईट: www.spsil.in, www.nationaltmt.com

नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता

वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ चे कलम १३(४) आणि कंपनी (स्थापना)

अधिनियम २०१४ चे नियम ३०(५)(अ) प्रकरणात

श्रीयाम पॉवर ॲण्ड स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड याचे नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१०३, १ला मजला, प्लॉट

क्र.२११, दालामल टॉवर फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. ...**याचिकाकर्ता कंपनी** 

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **शनिवार, २६ जून, २०२१** रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत

मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **महाराष्ट्र राज्यातून अहमदाबाद** येथील कंपनी निबंधकांच्या न्यायकक्षेत

गुजरात राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्य

हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केंळेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना

भरून **एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in)** वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत **क्षेत्रिय** संचालक, पश्चिम क्षेत्र यांचा पत्ता-क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, १००, एव्हरेस्ट, मिरन ड्राईव्ह, मुंबई-४००००२

या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत याचिकाकर्ता कंपनीला वर नमुद त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३(४) अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की, कृष्ण्ण कन्हैया को-ऑप.ही.सो.लि. या संस्थेचे सभासद श्री जसपाल सिंह बाली असन त्यांच्या नावे संस्थेच्या इमारतीत सदनिका क्र.बी-२०३ बी विंग. दसर मजला, बि.नं.इर्सी७५, कृष्ण कृपा बिल्डींग कृष्ण्ण कन्हैया को-ऑप.हौ.सो.लि., एव्हरशाई सिटी, गाव मौजे आचोळे, वसई पुर्व, जिल्हा पालघर, असुन सदर सदनिका धारण करणारे श्री. जसपाल सिंह बाली यांचे तारीख २६.११.२०२० रोजी निधन झाले. सदर संस्थेकडे माझे अशील श्री. जगमीत सिंह बाली यांनी

सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज केला आहे. या नोटीशीद्वारे संस्थेच्या भाग भांडवलात मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडन हक. मागण्या. हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिदध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत मला १०९, शभलक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, वसई पूर्व, जि.पालघर-४०१२०८ हया पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक हितसंबध, हिस्सा अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल आणि मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

**ॲड. कैलास ह. पाटील** दिनांक:२८.०६.२०२१) वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL oncerned that my clients (1) MR. BHARAT KANJI SHETHIA (2) MRS. VARSHA MURGESH SHAH D/O. KANJI SHAMJI SETHIA (3) MRS. CHETNA BHARAT GANGAR`D'/O. KANJI SHAMJI SETHIA eing the claimant to be the Surviving Lega heirs and representatives of MR. KANJI SHAMJI SHETHIA for the Shop No. 19, Ground Floor, A-Wing, in Shanti Shopping Centre Premises Co-operative Society Ltd. Opp. Railway Station, Mira Road (E), Dist hane - 401107 (hereinafter known as the

said Shop). FURTHER **MR. KANJI SHAMJI SHETHIA** (during his life time) was the owner of the said Shop, having being Purchased from **M/S. SHANTISTAR BUILDERS**, by way of Agreement dated <u>17/11/1994</u> and the same was registered at Thane - 4 under documen No. CHHA-4965-94 dated 30/11/1994. But the deceased MR. KANJI SHAMJ

SHETHIA had expired on dated 27/04/202 at Shree Paramhans Hospital, Bhayander (E having death Registration No. <u>D-2021: 27</u> 90147-002379 dated 04/05/2021. lea behind his wife i.e. MRS. SHANTABEN
KANJI SHETHIA who is expired on dated 22/03/2008 at Mira Road, having death Registration No. <u>701</u> dated <u>28/03/2008</u> and his Son i.e. **MR. BHARAT KANJI SHETHIA** and his Two Married Daughters i.e. (1) MRS VARSHA MURGESH SHAH (2) MRS CHETNA BHARAT GANGAR as his only legal heirs and representatives or accordance with the law of succession under which he was governed at the time of hi

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having biection against the Legality of (1) MF BHARAT KANJI SHETHIA (2) MRS. VARSHA MURGESH SHAH D/O. KANJI SHAMJI SETHIA (3) MRS. CHETNA BHARAT GANGAR D/O. KANJI SHAMJ SETHIA being the claimant to be the Surviv egal heirs and representatives of MR. KANJ SHAMJI SHETHIA of the said Shop, in any nanner howsoever and whatsoever by way Gift, occupancy right, inheritance, mortgage transfer, sale, gift, lease, license, lien, charge trust, maintenance, easement, tenancy erpetuity or any civil or criminal litigations ecovery proceedings should intimate in riting to me within 14 days from the date o Publication, hereof with proof thereof agai ccountable receipt or by registered A/D pos failing which the claim or claims, if any of such erson/s will be considered to have been waived and/or abandoned.

Place: Mira Road (E), Thane. Place: Milia Nous Adv. Akta Wi-Fairn.

Shop No. 22, 1st Floor, Crystal Plaza, Station Road, Mira Road (E), Dist: Thane - 401107.

PUBLIC NOTICE OTICE IS HEREBY GIVEN ncerned that my clients (1) MR. BHARA KANJI SHETHIA (2) MRS. VARSHA MURGESH SHAH D/O. KANJI SHAMJI SETHIA (3) MRS. CHETNA BHARAT GANGAR D'O. KANJI SHAMJI SETHI being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of MRS. SHANTABEN KANJI SHETHIA and MR. KANJI SHAMJI SHETHIA for the Shop No. 2, Ground Floor, A-Wing, in Happy Home Apartment-1, Bldg. K, Shanti Park, Mira Road (E), Dist: Thane - 401107 (hereinafter know as the said Shop).

FURTHER MRS. SHANTABEN KANJI SHETHIA (during her life time) was the owner of the said Shop, having being Purchased from MR. SANTOSHKUMAR KALPANATH SINGH, by way of Agreement date 05/04/2005 and the same was registered a hane under document No. TNN7-02215

2005 dated 07/04/2005.

But the deceased MRS. SHANTABEN KANJI SHETHIA had expired on dated 22/03/2008 at Mira Road, having death Registration No. 701 dated 28/03/2008. leaving behind her husband i.e. MR. KANJI SHAMII SHETHIA and her Son ie MR SHAMJI SHETHIA and her Son i.e. MR. BHARAT KANJI SHETHIA and her Two Married Daughters i.e. (1) MRS. VARSHA MURGESH SHAH (2) MRS. CHETNA BHARAT GANGAR as her only legal heirs and representatives on accordance with the law of succession under which she was governed at the time of her death. And thereafter the said Shop was being transferred in the name of MR. KANJ SHAMJI SHETHIA as per Nomination date 07/04/2005 and the same was being done in Share Certificate bearing No. 62 and it distinctive Nos. 306 to 310 dated 03/05/2009. But the said Legal owner i.e. MR. KANJI SHAMJI SHETHIA had expired on dated <u>27/04/2021,</u> at Shree Paramhans Hospita Bhayander (E), having death Registration No D-2021: 27-90147-002379 dated 04/05/2021 leaving behind his Son i.e. MR. BHARA KANJI SHETHIA and his Two Marrier Daughters i.e. (1) MRS. VARSHA MURGESH SHAH (2) MRS. CHETNA BHARAT GANGAR as his only legal heirs an representatives on accordance with the law of cession under which he was governed a the time of his death.

THEREFORE ANY MEMBER OF PUBLIC or the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having jection against the Legality of (1) MR BHARAT KANJI SHETHIA (2) MRS. VARSHA MURGESH SHAH D/O. KANJI SHAMJI SETHIA (3) MRS. CHETNA BHARAT GANGAR D/O. KANJI SHAMJI SETHIA being the claimant to be the Surviving SHANTABEN KANJI SHETHIA and MR KANJI SHAMJI SHETHIA of the said Shop, any manner howsoever and whatsoever b way of Gift, occupancy right, inheritance, mortgage, transfer, sale, gift, lease, license, lien, charge, trust, maintenance, easement tenancy in perpetuity or any civil or crimina litigations or recovery proceedings should intimate in writing to me within 14 days from the date of Publication, hereof with proof thereof against accountable receipt or b registered A/D post, failing which the claim c claims, if any of such person/s will b considered to have been waived and/o

abandoned. Place: Mira Road (E), Thane Date: 28-06-2021 Adv. Akta M. Parikh Shop No. 22, 1st Floor Crystal Plaza, Station Road Mira Road (E), Dist: Thane - 401107

जाहिर नोटीस याद्वारे कळविणेत आहे की श्री गौतम कानु पालकर, रा.10/ 1930, गवर्नमेन्ट कॉलोनी न्यु इंग्लीश स्कुलचा समोर, बान्द्रा (पुर्व)मुंबई-400053 हे कार्यरत / निवृत्त शासकीय / निमशासकीय कर्मचारी दिनांक 05/03/2021 रोजी मयत झाले. मृत्युपश्चात त्यांना पुढे नमुद केलेप्रमाणे कायदेशीर वारस आहेत. मृत व्यत्यीचा पत्नियांचे लग्ना पूर्वीचे नावः छाया कचरू गजहंस आणि लग्नानंतरचे नावः छाया गौतम पालकर (वय 52 वर्ष) असे आहे. उक्त नमूद वारसाना उक्त नमूद व्यक्तीं पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन/ बँक ठेवी / प्रोव्हीडंट फंड / अनुकंपा तत्वासाठी (शासकीय य निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वारस या नात्याने) म्हाडामार्फत देणेत येणाऱ्या निवासी गाळ्यांचे लाभ मिळणेकरिता (मृत गिरणीकामगाराचे वारस या नात्याने )वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांच्याकडे केला आहे.

त्या अनुसंगाने कूणा व्यक्तीच्या आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यलाय, दादाभाई रोड, अंधेरी (प),मुंबई-400058 यांच्याकडे लेखी पुराव्याचसह नोटीस प्राप्त झाल्यापासून7 दिवसांत संपर्क साधावा. अन्यथा आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत येईल

अर्जदारचे नाव व पत्ताः छाया गौतम पालकर दिनांक:28**/** 06**/** 2021 10/ 1930, गवर्नमेन्ट कॉलोनी, न्यु इंग्लीश स्कुलचा समोर, बान्द्रा (पुर्व)मुंबई-400053

शिवॲग्रीको इम्प्लेमेन्टस् लिमिटेड

सीआयएन:एल२८९१०एमएच१९७९पीएलसी०२१२१२ नोंद. कार्या.: ए-१, तळमजला, आदिनाथ अपार्ट., २८१, ताडदेव रोड, मुंबई-४००००७. दूर.:९१-२२-२३८९३०२२/२३, ई-मेल:shivimpl@shivagrico.in, वेबसाईट:www.shivagrico.in

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(ब) नुसार)

			(	रु.लाखात)
	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले
	तिमाही	तिमाही	वर्ष	वर्ष
तपशील	३१.०३.२१	३१.०३.२०	39.03.79	३१.०३.२०
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	११७२.०१	१०८१.८४	३८२८.०२	२५४०.१२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,				
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१४.८१	६.९३	३१.३६	(४०.६५)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१४.८१	६.९३	३१.३६	(४०.६५)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	४.१७	(56.0)	9.90	(४४.६२)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न				
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर)				
आणि इतर सर्वंकष उत्पन्न(करानंतर))	४.२७	(56.0)	9.99	(५३.६४)
समभाग भांडवल	५०१.३६	५०१.३६	५०१.३६	५०१.३६
मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात				
दिल्याप्रमाणे राखीव (पुनर्मुल्यांकित राखिव वगळून)	-	-	११९.२६	१०९.२६
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)				
मूळ	٥.0८	(१०.०)	0.20	(%).0)
सौमिकृत	٥.0٥	(০.০१)	0.20	(%5.0)
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर)				
मूळ	30.0	(१०.०)	0.20	(%).0)
सौमिकृत	٥.0८	(০.০१)	0.20	(%).0)
10,000. 2 0 1 0 7 17	`	_	٠	~

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह (बीएसई लिमिटेड) सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.shivagrico.com वेबसाईटवर गुंतवणूकदार विभागात आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com बिसाईटवर उपलब्ध आहे.

शिवॲग्रीको इम्प्लेमेन्टस लिमिटेडकरित सही/-

ठिकाण: मुंबई दिनांक: २५.०६.२०२१

विमल चंद एम. जैन संचालक

# PUBLIC NOTICE

The general public is hereby given Notice that my client intents to purchase the residential property in the below mentioned schedule from its owners Mrs Kamini Dhirendra Kowli and Mr. Chandan Dhirendra Kowli residing at Borivali, Mumbai .

f anyone being an individual and /or corporate body and/or statutory body and/or any Bank of inancial institutes is having any objection, claim, interest, lien and/or mortgage and/or dispute on the intended sale transaction of the said below mentioned residential flat then in that event he/she/they/it may contact the undersigned with all the documentary proofs substantiating his/her/their/its objections/claims/details of disputes raised within fourteen (14) days from the date of this publication failing which my clients shall proceed to complete the said sale transaction of the said residential flat with the above owners as if there are no third party claim/interest/objection/dispute in respect of the bills scheduled residential flat and thereafter no claim/objection/dispute shall be entertained and shall be concluded as waived of ompletely if at all any claim/objections/dispute has not been addressed.

SCHEDULE OF THE PROPERTY

sidential flat, being Flat No. 1201, 12th Floor, measuring an area of approximately 1139q.ft.(carpet area) equivalent to 1366.80 sq. ft. (built up area) in building known as ameshwaram Apartment", Kowli Rameshwaram Co-operative Housing Society Ltd. Along with a covered car park number 53 and with five fully paid up shares of Rs. 50/each and Share Certificate no. 31 issued by the said Society standing on the plot of Land bearing Final Plot No. 1194 and 1197 both of TPS IV of Mahim Division situated at Palkhewadi. Near Kashinath Dhuru Road, Off Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai 400028.

> Ms. Bina S Divekar Advocate, Legal consultant & Notary Address: 302 Amazing Near Baymond's Gym Kalina, Behind Geeta Vihar, Kalina, Santacruz (East), Mumbai 400055 Email: tkm683@yahoo.com

#### गोकुळदास तेजपाल रुग्णालय वर्ग ४ कामगार संघटना महाराष्ट्र राज्य वर्ग-४ कामगार संघटना, मुंबई जिल्हा (नोंदणीकृत)

पत्ता : हाय राइज बिल्डिंग, कक्ष क्र. ३, जी. टी. रुग्णालय, मुंबई-४०० ००१

कॅन्टीनकरिता निविदा सूचना

कोणत्याही संस्थेमध्ये कॅन्टीन चालविण्याचा अनुभव असलेल्या नामांकित कॅन्टीन कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात येत आहेत. सदर कंत्राट हे संघटनेच्या अटी व शर्तीनसार आमेच्या रुग्णालयाच्या जागेमध्ये कॅन्टीन चालविण्याकरिता ५ वर्षासाठी असेल. संघटनेच्या कार्यालयात निविदा सादरीकरणाची अतिम तारीख दि. १०.०७ २०२१ अशी

कोणतेही कारण न देता कोणतीही निविदा रद्द करण्याचा अधिकार अधोहस्ताक्षरितांकडे

अटी व शर्ती

. मासिक भाडे रु. २०,०००/- इतके निश्चित करण्यात आले आहे.

. ठेव रककम रु. ५,००,०००/-पदार्थ आमच्या विनिर्देशानुसार, चागल्या दर्जाचे व स्वच्छ असावेत.

। विजेचे शुल्क सब-मीटर रीडिगनुसार असतील

दरमहा पाणी शुल्क वास्तविक मीटर रीडिंगनुसार असेल. परवानाधारकांस रुग्णालयाच्या जागेअतर्गत कॅन्टीन चालविण्याकरिता मनपा/महाराष्ट्र

शासन/मुंबई पोलीस यांच्याकडून प्रमाणपत्र प्राप्त करावे लागेल. दिनाक : २८.०६.२०२१

अध्यक्ष गोकुळदास तेजपाल रुग्णालय वर्ग ४ कामगार संघटना

# सार्वजनिक सूचना



Mangal Credit & Fincorp Ltd, A 1702/1702, 17th Floor. Lotus Corporate Park, Western express highway, Goregaon East, Mumbai 63. Email: vileparle@mangalfincorp.com Contact No: 8657502268

# सोन्याचा लिलाव

पुढील शाखा सोमवार 30 जून 2021 रोजी सकाळी साडेअकरापासून पुढील पत्त्यांवर पुढील शाखांच्या नॉन-परफॉरमिंग गोल्ड लोन खात्यांची सार्वजनिक लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठिकाण:

मंगल क्रेडिट अँड फिन्कोर्प लिमिटेड, दुकान क्रमांक 2/3, बी विंग, श्याम कमल बिल्डिंग, अग्रवाल मार्केट, विलेपार्ले पूर्व, मुंबई 400057 .

शाखेचे नाव	कर्ज खाते क्रमांक		
	MCFL/BR1/GL177		
	MCFL/BR1/GL258		
	MCFL/BR1/GL264		
	MCFL/BR1/GL268		
विलेपार्ले शाखा	MCFL/BR1/GL271		
	MCFL/BR1/GL277		
	MCFL/BR1/GL204		
	MCFL/BR1/GL322		

MCFL/BR1/GL172 ज्यांना वरील शाखांकडून घेण्यात आलेल्या स्वर्ण कर्जाचे नूतनीकरण किंवा नूतनीकरण करण्यास स्वारस्य आहे त्यांनी ३० जून २०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता किंवा वरील माहितीवर आमच्याशी संपर्क साधावा. इच्छुक निवेदकही त्याच ईमेल आयडी किंवा संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

बन्सवारा सिन्टेक्स लिमिटेड

मीआयाम-एल२४३०२आग्जे१९५६पीएलमी००१६८४ **नोंदणीकत कार्यालय:** इंडस्टीयल एरिया, टाहोड रोड, पी.बी.क.२१, बन्सवारा (राजस्थान)-३२७००१. द्र::९१-२९६२-२४०६९०, २५७६७९-६८१, फॅक्स:०२९६२-२४०६९२, ई-मेल:hpkharwal@banswarasyntex.com, वेबसाईट:www.banswarasyntex.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे खाली नमुद केलेले प्रतिभृतीकरिता प्रमाणपत्र हरवले, गहाळ झाले आहेत आणि सदर प्रतिभूतीच्या धारकांनी दुय्यम प्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे

जर कोणा व्यक्तीस सदर प्रतिभूतीबाबत दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात आजच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा पुढील कोणत्याही माहितीशिवार य्यम प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी सरू करेल

TO A TO THE CHAIN AND A TOTAL GOVERNMENT OF THE COLUMN AND A TOTAL GOVERNMENT OF THE						
रकाचे नाव	प्रतिभूती प्रकार	फोलिओ	प्रतिभूती	अनुक्रमांक		
	व दर्शनी मुल्य	क्र.	संख्या			
य्यर एस.	समभाग व दर्शनी	00032८३	40	४११६२६४-		
इशेखर	मुल्य रु.१०/-		शेअर्स	४११६३१३		
बन्सवारा सिन्टेक्स लिमिटेड						
				0 /		

सही/ दिनांक : २६.०६.२०२१ एच.पी. खारवात

ठिकाण : बन्सवारा

निविदा सचना कोंकणस्थ (सं.) वैश्य समाज मुंबई, ही संस्था मा. धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्या कार्यालयाकडे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा १९५० च्या तरतुदीनुसार नोंदणी क्रमांक ए -७२ मुंबई, येथे करण्यात आलेली असून यांचे नोंदणीकृत कार्यालय ६, शेणवीवाडी, खाडीलकर रोड, गिरगांव, मुंबई - ४००००४ येथे आहे. संस्थेची सी.एस.नं. -४४६, डी - वॉर्ड, गिरगांव डिव्हीजन घर नंबर ७९२/४अ व ६, तात्या घारपुरे पथ येथे तीन

मजली इमारत आहे. सदर मालमत्ता ही उपकर प्राप्त मालमत्ता असून सदर मालमत्तेच्या जिमनीचे एकूण क्षेत्रफळ ३४६.९० चौ. मी. असून त्यावर एकूण बांधकाम ९९३.३६ चौ. मी. असून त्यापैकी सदर संस्थेकडे सभागृह व कार्यालय अशी एकूण २४७.५४ चौ. मीटर अनिवासी जागा संस्थेच्या ताब्यात व वापरात आहे व राहिलेल्या जागेत एकूण ११ भाडेकरु आहेत

सदर संस्थेने वास्तूचा पुनर्विकास सक्षम व अनुभवी विकासकाकडून (ज्यांचे रेरा ॲथोरिटीकडे अगोदरचे प्रोजेक्ट रजिस्टर झालेले आहे) करण्याचे योजिले आहे व विकासकामी सदर संस्थेस वाढीव जागा त्यांच्या अनिवासी सभागृह व कार्यालयासाठी देणे तसेच सदर जागेचा मोबदला व कॉर्पस फंड निधी इत्यादी देणे व तसेच अस्तित्वातील सर्व भाडेकरुंचे पुनर्वसन सदर निवन होणाऱ्या वास्तूमध्ये म्हाडा अधिनियम ३३(७) अन्वये करण्याचे आहे. त्याचप्रमाणे ज्या विकासकाची निविदा स्विकृत करण्यात येईल त्यानेच ते

काम करणे अनिवार्य असेल. सदरकामी निविदा दस्तऐवज वरील संस्थेच्या कार्यालयातून म्हणजेच ६, शोणवीवाडी, खाडीलकर रोड, गिरगांव, मुंबई - ४००००४. दिनांक ३०/०६/२०२१ ते दि. ०४/०७/२०२१ व तसेच ६/०७/२०२१ ते ०९/०७/२०२१ सकाळी १०.०० ते दुपारी १.०० व संध्याकाळी ५.०० ते ८.०० पर्यंत इच्छुक विकासकांसाठी (ज्यांचे रेरा ॲथोरिटीकडे अगोदरचे प्रोजेक्टर रजिस्टर झालेले आहेत) उपलब्ध असतील.

निविदा दस्तऐवज शुल्क रुपये १५,०००/- पे ऑर्डर / डीडी (परत न मिळणारे) सदर संस्थेच्या नावे म्हणजे कोंकणस्थ (सं.) वैश्य समाज सोबत जोडण्यात यावे.

अनामत रक्कम रुपये १ ०,० ०,० ० ०/ - (दहा लाख मात्र) डिमांड ड्राफ्ट / पे ऑर्डर (परत मिळणारे) कोंकणस्थ (सं.) वैश्य समाज, या नावे निविदा सादर करतेवेळी देणे बंधनकारक आहे कृपया यांची नोंद घ्यावी.

सदर निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १७/०७/२०२१ रोजी सायंकाळी ..०० वाजेपर्यंत संस्थेच्या कार्यालयामध्ये जमा करण्यात यावी. सदर निवदा दिनांक २०/०७/२०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता वरील संस्थेच्या कार्यालयात उघण्यात येतील. वरील संस्था आपल्या अधिकारामध्ये एक किंवा सर्व निविदा फेटाळण्याचा अधिकार राखून ठेवीत आहे.

> सही/-चिटणीस कोंकणस्थ (सं.) वैश्य समाज, (मुंबई)



www.pelhakoba.com

वेथे सुचना देण्यात येत आहे की**, पायोनियर एम्ब्रॉयडरीज लिमिटेडच्या** भागधारकांची **२९वी वार्षिक सर्वसाध** मा सोमवार, १९ जुलै, २०२१ रोजी स.१०.००वा. ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी किंवा आरटीएकडे नोंद आहेर ऱ्यांना विद्यत स्वरुपाने ३१ मार्च. २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता वार्षिक अहवालासह पाठविण्यात आलेल 

व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. कोविड-१९ प्रादर्भाव असल्यामुळे सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक क्र.२० दिनांक ५ मे, २०२० सहवाचि गरिपत्रक क १४ दिनांक ८ एप्रिल, २०२० व परिपत्रक क १७ दि. १३ एप्रिल, २०२० आणि परिपत्रक क.०२ दि. १३ नानेवारी, २०२१ (यापुढे संयुक्तपणे एमसीए परिपत्रके) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थितीशि व्हीसी/ओएव्हीएममार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची अनमती मिळाली आहे. सदर एमसीए परिपत्रके आणि . कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्ट्स) अधिनिय

)१५ च्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत संचालित होईर वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल उपरोत्त मसीए परिपत्रके व सेबीद्वारा वितरीत दिनांक १२ मे. २०२० रोजीचे परिपत्रकानसार कंपनी /डिपॉझिटरीकडे नोंद आहे . यांना विद्यत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. सदस्यांनी नोंद घ्यावी की. वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना व वित्तीर वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.pelhakoba.com, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड व बीएसई लिमिटेडच्या अनुक्रमे www.nseindia.com व www.bseindia.com वर उपलब्ध आहेत. सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत प्रहभागी होता येईल. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याची माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संचनेत नमर आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसंख् उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांनी रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-वोटिंग रुणालीने मतदानाची सुविधा . कंपनीने दिली आहे (ई–वोटिंग). रिमोट ई–वोटिंग/ई–वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच सचनेत नमद आहे.

ई-मेल व बँक खाते तपशिलाचे नोंदणीकरण:

जर भागधारकाचे ई–मेल यापुर्वीच कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास त्यांना ई–बोटिंगकरिता लॉगइन तपशील त्यांच्या नोंद ई–मेलवर पाठविले जाईल.

जर भागधारकाचे ई–मेल कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास आणि/किंवा लाभांश प्राप्तीकरिता बँक खार ।द्यायावत नसल्यास त्यांनी खालील सूचनांचे पालन करावे. ) आमचे आरटीए लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे www.linkintime.co.in वेबसाईटवर Investo

Services > Email/Bank details Registration अंतर्गत तपशील भरून आवश्यक दस्तावेज सादर करावे डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास गगधारकांनी कृपया डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि डीपीद्वारे सल्ला आणि प्रक्रियानुसार डिमॅत

खात्यात ई–मेल व बँक खाते तपशील नोंद करावेत. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य किंवा ज्यांनी कंपनीकड़े त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना रिमो -वोटिंगने किंवा सभेदरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मत देता येईल यासाठी त्यांनी वार्षिक सर्वसा देल्याप्रमाणे रिमोट ई–वोटिंग/ई–वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रियेचे पालन करावे किंवा त्यांचे ई–मेल नोंदणी करून सर्ग रम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान किंवा रिमोट ई-वोटिंगने मतदान करावे.

मेथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ अन्वये, कंपनीच्या २९व्या वार्षिक सर्वसाधारण सभैनिमित्त शनिवार, १० जुलै, २०२१ ते सोमवार, १९ जुलै, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) रोजी कंपनीची भागहस्तांतरण पुस्तके व सदस्यांची नोंदवही बंद राहील.

-वोटिंग: कंपनी कायदा २०१३ यांचे कलम १०८ मधील तरतदी. ज्यांचे सहवाचन कंपन्यांचे (व्यवस्थापन गसन) अधिनियम २०१४ चे नियम २० सुधारितप्रमाणे तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्नलोजर रिकायरमेंटम्) रेग्युलेशन्स , २०१५ च्या नियम ४४ याप्रमाणे या कंपनील २९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (सभा) मंजूर होण्यासाठी सादर होणाऱ्या ठरावांवर कंपनीच्या सदस्यांना त्यांच ानाचा हक बजावता यावा यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदानाची सोय उपलब्ध करून देतांना कंपनीला आनंद होत आहे. सदस्यांना त्यांचे मत सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन विद्यत मतदान प्रणालीने त्यांचे मत देता येईल. (रिमोट ई–वोटिंग). कंपनीने ई–वोटिंग सुविधा देण्यासाठी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक

इनटाईम) ची सेवा नियुक्त केली आहे. ई-वोटिंग वेळापत्रक तपशील खालीलप्रमाणे

पश्चिम), मुंबई-४०००५८.

दिनांक: २८ जून, २०२१

. ई-वोटिंग सविधेकरिता नोंद दिनांक : सोमवार, १२ जलै, २०२१. ई-बोटिंग प्रारंभ तारीख व वेळ : शुक्रवार, १६ जुलै, २०२१ रोजी स.९.००वा. (भाप्रवे).

विद्युत स्वरुपाने मतदान समाप्ती तारीख व वेळ : रविवार, १८ जुलै, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) र एखादी व्यक्ती सभेची सचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद दिनांक अर्थात सोमवा १२ जुलै, २०२१ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी enotices@linkintime.co.in किव mumbai@pelhakoba.com वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. जर भागधारकाक डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास आणि ई-वोटिंग प्रणालीकरिता लिंक ईनटाईमच्या https:/ instavote.linkintime.co.in वर नोंद असल्यास आणि/किंवा कोणत्याही कंपनीचे पुर्वीचे मतदानावर मत दिले असल्यास त्यांनी त्यांचा विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरावा.

सर्व भागधारकांचे लक्ष वेधण्यात येत आहे की: रविवार, १८ जुलै, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) नंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही.

रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिल्यानंतरही सदस्यास सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल परंतु पुन्हा म देण्याचा अधिकार असणार नाही. नोंद तारीख सोमवार, १२ जुलै, २०२१ रोजी सदस्य असणाऱ्या व्यक्तींना २९व्या एजीएमच्या सूचने नमुद

टिपमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार रिमोट ई-वोटिंग तसेच सदर सूचने नमुद विषयासंदर्भात सर्वसाधारण सभेत मतदान उपलब्धतेचा अधिकार असेल. डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांनी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) किंवा वास्तविव वरुपात भागधारणा असल्यास आरटीए **मे. लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड** यांना त्यांचे भागधा

म्हणून कंपनीद्वारे पाठविण्यात येणारे सर्व पत्र व्यवहार विद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई–मेल नोंद/वैध/ अद्यायावत करण्यासाठी संपर्क करावा. ई–मतदानाची प्रक्रिया योग्य व पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी तिची छाननी करण्यासाठी तपासनीस म्हणन श्री **संजय ढोलाकीया (एफसीएस २६५५ व सीपी क्र.१७९८),** कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणूक करण्यात आले आहे. लक्ष वेधण्यात येत आहे की, विद्युत मतदान प्रणालीने विमर्षीत करावयाचे २९व्या एजीएम सूचनेत सभेचे

व्यवसाय वरील निर्देशन देण्यात आलेले आहेत. ई–मतदानासंबंधीच्या सर्व शंका आणि तक्रारी https://instavote.linkintime.co.in वर हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध ई–वोटिंग मॅन्युअल व फ्रिकेन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु)चा संदर्भ घ्यावा किंवा enotices@linkintime.co.in किंवा mumbai@pelhakoba.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क र.:0२२-४९१८६००० किंवा संपर्क कंपनी सचिव व सक्षम अधिकारी**. पायोनियर एम्बॉयडरीज लिमिटेड.** यनि 0१बी, १ला मजला, अभिषेक प्रिमायसेस, प्लॉट क्र.सी५-६ दलीया इंडस्ट्रीयल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेर्र

> संचालक मंडळाच्या आदेशानस अमी ठक्क कंपनी सचिव सदस्यत्व क्र.एफसीएस९१९

श्रीयाम पॉवर ॲण्ड स्टील इंडस्ट्रीज लिमिटेड विशेष शाहरा ठिकाण: मुंबई दिनांक: २६ जून, २०२१ डीआयएन:००२०३५४६